

GE Power India Limited

CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6,

Jaypee Wish Town, Sector 128 Noida Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100 www.ge.com/in/ge-power-india-limited

08 August 2022

To,
The Manager - Listing
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051

Symbol: GEPIL

To, The Manager - Listing **BSE Ltd.** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 532309

Sub.: Newspaper Advertisement - Information regarding 30th Annual General Meeting, Remote E-voting information, Record Date and Book Closure

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed a copy of the advertisement regarding 30th Annual General Meeting, Remote E-voting information, Record Date and Book Closure Dates for FY 2021-22 in English and regional (Marathi) newspapers.

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Kamna Tiwari Company Secretary & Compliance Officer



COMPUTER AGE MANAGEMENT SERVICES LIMITED

www.camsonline.com

India's largest registrar and transfer agent of mutual funds with an aggregate market share of approximately 70%



			(in INR I	akhs except eq	uity share data
S.	Particulars		Quarter ended		Year ended
No.		30 June 2022	31 March 2022	30 June 2021	31 Mar 2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	23,664.61	24,318.39	20,117.63	90,966.75
2	Profit before tax from ordinary activities	8,690.43	9,894.04	8,499.08	38,264.82
3	Profit before tax (after extraordinary items)	8,690.43	9,894.04	8,499.08	38,264.82
4	Profit after tax for the period attributable to:				
	Owner's of the company	6,477.68	7,383.55	6,324.14	28,694.69
	Non-Controlling interest	(17.22)	-	-	-
		6,460.46	7,383.55	6,324.14	28,694.69
5	Total comprehensive income for the period attributable to:				
	Owner's of the company	6,507.65	7,366.50	6,355.82	28,736.10

(17.22)

6,490.43

4.893.14

13.24

13.14

7,366.50

4.890.35

15.10

15.00

6,355.82

12.95

12.89

4.882.55

28,736.10

4.890.35

59.873.43

58 73

58.41

Managing Director

Statement of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter ended 30th June

2. Diluted * EPS is not annualized for the quarter ended periods.

8 Earnings per share (par value of Rs 10/- each) *

6 Paid-up share capital (par value of Rs 10/- each fully paid)

Non-Controlling interest

Other equity

1. Basic

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com, National Stock Exchange i.e. www.nseindia.com and the Company i.e. www.camsonline.com.

2. Unaudited Financial results of Computer Age Management Services Limited (standalone financial results

					(in INR lakhs)
S.	Particulars		Quarter ended		Year ended
No		30 June 2022	31 March 2022	30 June 2021	31 Mar 2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	22,641.05	23,014.29	19,128.85	86,377.00
2	Profit before tax from ordinary activities	8,360.43	9,082.05	10,335.66	37,584.35
3	Profit before tax (after extraordinary items)	8,360.43	9,082.05	10,335.66	37,584.35
4	Profit after tax	6.232.40	6.810.01	8.392.37	28.941.43

For Computer Age Management Services Limited Place : Chennai Anuj Kumar



digi≡ĭp




Registered Office: New No. 10, Old No. 178, M.G.R. Salai, Nungambakkam, Chennai 600 034, Tamil Nadu, India; Tel: +91 44 2843 2770; Website: www.camsonline.com; Corporate Identity Number: L65910TN1988PLC015757

GE POWER INDIA LIMITED CIN: L74140MH1992PLC068379

GOCUH

Registered Office: Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051 **Tel. No.**: T + 91 22 68841741 Website: www.ge.com/in/ge-power-india-limited



NOTICE TO MEMBERS Annual General Meeting, Remote E-Voting information, Record date and Book Closure Dates

Notice is hereby given to the members of the Company that in compliance with MCA circular 2/2022 dated 05 May 2022 and SEBI circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022, the 30th Annual General Meeting ('AGM') of GE Power India Limited ('the Company') will be held on Tuesday, 30 August 2022 at 04:30 p.m. through video conferencing ('VC') or through other audio visual means ('OAVM') to transact the business set out in the 30th AGM Notice dated 26 July 2022 ('Notice of the AGM'), in compliance with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other laws / circulars.

Notice is also hereby given to the Members of the Company pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 24 August 2022 to Tuesday, 30 August 2022 (both days inclusive), for the purpose of AGM.

- In compliance with the Circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2021-22 along with all the documents required to be attached thereto, has been sent to all the Members of the Company on 04 August 2022 whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited), on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and the stock of the Stock Exchanges).www.nseindia.com). Members, who do not receive the aforesaid documents, may download it or may obtain the same by registering / updating their email addresses in the manner as stated in the Notice for information regarding 30th Annual General Meeting published by the Company in Mint (All India Edition) The Free Press Journal (Mumbai Edition) and Navshakti (Marathi edition) newspapers on 22 July 2022. Copy of the aforesaid Notice/Newspaper is also available on the aforesaid Stock Exchanges' and Company's website.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means ('Remote E-Voting') to transact the business as set out in the Notice of the AGM through the Remote E-Voting facility provided by KFinTech.
- The Remote E-Voting period commences on Saturday, 27 August 2022 at 9:00 a.m. IST and ends on Monday 29 August 2022 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the time prescribed in this clause.
- A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut-off date i.e. Tuesday, 23 August 2022 shall be entitled to avail the facility of Remote E-voting.
- Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and hold share: as of the cut-off date i.e. 23 August 2022 may obtain the User ID and password by sending a request to evoting@Kfintech.com The detailed procedure for obtaining User ID and password has been provided in the Notice of the AGM. If the member is already registered with KFinTech for E-voting then he can use his existing User ID and password for casting the vote through Remote E-voting.
- The members who have not cast their vote by Remote E-voting shall be able to vote at the AGM through electronic voting system by KFinTech.
- The members who have cast their vote by Remote E-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.
- 10. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact (040) 6716 2222, at evoting@kfintech.com o call KFintech's toll free No. 1800-3094-001 for any further clarifications

By order of the Board For GE Power India Limited

Place: Noida **Date:** 05 August 2022

Kamna Tiwari **Company Secretary & Compliance Officer**

BSE	BSES Rajdhani Power Limited, New Delhi					
	TENDER NOTICE Date: 06.08.2022					
Sealed tenders	s under two Bid System (Unpriced & Priced) is in	vited for follo	wing job fro	m all bidders.		
NIT No.	Brief Item Description	Estimated Cost (₹)	Cost of EMD	Due Date & Time of Submission	Date & Time of Opening	
CMC/BR/22-23/ RB/PR/KG/1053	SURVEY, DESIGN, SUPPLY, INSTALLATION, TESTING & COMMISSIONING OF 33 KV GIS SWITCHING SUBSTATION ON SINGLE POINT RESPONSIBILITY BASIS AT OKHLA, NEW DELHI	10.30 Cr.	10.3 Lacs	29.08.2022 15:30 HRS	29.08.2022 16:00 HRS	
CMC/BR/22-23/ RB/PR/KG/1054	SURVEY, DESIGN, SUPPLY, INSTALLATION, TESTING AND COMMISSIONING INCLUDING CIVIL WORKS OF 66/11 KV AIS GRID SUBSTATION WITH 2 PTRS ON SINGLE POINT RESPONSIBILITY BASIS AT BAKKARWALA	30.17 Cr.	30.17 Lacs	29.08.2022 15:30 HRS	29.08.2022 16:15 HRS	
CMC/BR/22-23/ RB/CR/AS/1055	NEW CONTRACTOR REGISTRATION AND REVALIDATION OF EXISTING CONTRACTORS FOR SERVICES	NA	NA	29.08.2022 15:30 HRS	29.08.2022 16:30 HRS	
CMC/BR/22-23/ RB/PR/RJ/1056	NEW VENDOR REGISTRATION AND REVALIDATION OF EXISTING VENDORS FOR SUPPLIES OF MATERIAL	NA	NA	29.08.2022 15:30 HRS	29.08.2022 16:45 HRS	
CMC/BR/22-23/ RB/CR/AG/1050	INSTALLATION, TESTING AND COMMISSIONING OF 33 KV AIS (INCLUDING 7 NOS. 33/0.433KV PSS) WITH SUPPLY OF MISCELLANEOUS MATERIALS AT KUSHAK NALLAH DEPOT, BRPL, NEW DELHI.	2.51 Cr.	5.02 Lacs	29.08.2022 15:30 HRS	29.08.2022 17:00 HRS	
Cost of each Tend	Cost of each Tender Document: ₹ 1180/-					

For any query call on 011-49107235 or e-mail on Brpl.Eauction@relianceada.com

For details in respect of Equipment/BOM/Services, Qualifying requirements, Terms & conditions, purchase/submission of tender documents etc. please visit our website www.bsesdelhi.com
Head (C

Head (Contracts & Materials) on No.: U40109DL2001PLC111527

Chief Executive Officer Karmayogi Bharat

Max India Limited (formerly Advaita Allied Health Services Li 6MAX | INDIA LIMITED EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. in Crores) Standalone Consolidated Particulars 57.75 237.44 1. Total income from operations (net) 8.17 8.00 33.86 46.10 2. Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 2.04 0.04 7.63 (2.76)(4.38)(14.80)3. Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2.04 0.04 7.63 (2.76)(9.51)(19.93)4. Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 6.30 (4.65)(10.22)(18.04)1.53 0.01 5. Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period 1.53 0.01 6.51 (4.62)(10.11)(17.45)(after tax) and Other Comprehensive Income (after tax)) 6. Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 Per Share) 53.79 53.79 53.79 53.79 53.79 53.79 7. Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting 881.81 583.31

Note:

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchange websi (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.maxindia.com).

By Order of the Board

(1.90)

(1.90)

Date: August 4, 2022 Place: Noida

a) Basic (Rs.)

b) Diluted (Rs.)

8. Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised for the quarter)



Rajit Mehta Managing Director DIŇ: 01604819

(₹ in Lakhs)

(3.35)

(3.35)



Jubilant Ingrevia Limited

0.28

0.28

0.00

0.00

1.17

1.17

(0.86)

(0.86)

Regd. Office: Bhartiagram, Gajraula, District Amroha - 244 223 (U.P.) | CIN: L24299UP2019PLC122657 Website: www.jubilantingrevia.com | Email: investors.ingrevia@jubl.com | Tel: +91-5924-267437

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2022

Consolidated Unaudited Financial Results

				(* =
		Quarter Ended		Year Ended
Doublesslave	30 June	31 March	30 June	31 March
Particulars Particulars	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
	2022	2022	2021	2022
Total Income from operations	116582	129575	114456	494936
Net Profit before tax and exceptional items	11551	11451	24305	70894
Net Profit before tax (after exceptional items)	11551	11451	24305	70894
Net Profit after tax and exceptional items	7938	6859	16826	47671
Total comprehensive income after tax (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	7767	7141	17123	57229
Equity share capital	1590	1590	1590	1590
Reserves excluding revaluation reserves (other equity)				241722
Earnings per share of ₹ 1 each#				
Basic (₹)	4.99	4.31	10.58	29.98
Diluted (₹)	4.99	4.30	10.58	29.97

not annualized

Standalone Unaudited F	inancial Results
	Qua

(₹ in Lakhs)

		Quarter Ended			
Particulars 3 (Ur		31 March	30 June	31 March	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	
	2022	2022	2021	2022	
Total Income from operations	115766	126188	110543	486042	
Net Profit before tax and exceptional items	11217	12215	20327	67547	
Net Profit before tax (after exceptional items)	11217	12215	20327	67547	
Net Profit after tax and exceptional items	7644	7448	13817	45225	
Total comprehensive income after tax (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	7616	7576	13839	45114	
Equity share capital	1593	1593	1593	1593	
Reserves excluding revaluation reserves (other equity)				196712	
Earnings per share of ₹ 1 each#					
Basic (₹)	4.80	4.67	8.67	28.39	
Diluted (₹)	4.80	4.67	8.67	28.39	

not annualized

Place: Noida

Date: 5 August 2022

- 1. During the quarter ended 30 June 2022, the Company has made early redemption of 7.90% Secured Rated Listed Redeemable Non-Convertible Debentures ("NCDs") amounting to ₹ 10000 lakhs on 3 June 2022. Subsequent to the redemption, NCDs were extinguished in National Stock Exchange records and accordingly, the requirement to comply with Regulation 52 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations does not apply.
- 2. The consolidated and standalone unaudited financial results were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 5 August 2022. The review report of the Statutory Auditors is being filed with the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited.
- The above is an extract of the detailed format of the consolidated and the standalone unaudited financial results for the quarter ended 30 June 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the consolidated and the standalone unaudited financial results for the guarter ended 30 June 2022 is available under Investors section of our website at www.jubilantingrevia.com and Financial Results at Corporates section of www.nseindia.com and www.bseindia.com.

For Jubilant Ingrevia Limited Rajesh Kumar Srivastava

KARMAYOGI BHARAT

(A 100% Government owned not-for-profit Company under the administrative control of Department of Personnel and Training under Section 8 of the Companies Act) (CIN: U80301DL2022NPL393046)



Address. Room No. 307, 3rd Floor, Old JNU Campus, New Delhi - 110 067 Website: www.karmayogibharat.gov.in

Karmayogi Bharat, a Special Purpose Vehicle (SPV) to operate the iGOT Karmayogi platform and any other digital assets pertaining to the National Programme for Civil Services Capacity Building (NPCSCB) "Mission Karmayogi" requires experienced professionals for the following posts:

Chief Finance Officer - 01 Post

Company Secretary - 01 Post

Last date to apply online is twenty-one days from the date of publication of advertisement in newspaper.

The details regarding the above position, pay structure and job description are available on DoPT's website https://dopt.gov.in and Karmayogi Bharat's website www.karmayogibharat.gov.in. Interested candidates may submit their applications including CV and certified documents of qualification, experience, age proof etc. to the abovementioned address through Speed Post/Courier or to our email careers.karmayogi@gov.in.

CBC 32201/11/0003/2223



Northern Coalfields Limited (A Miniratna Company) (A Subsidiary of Coal India Limited)

CEO & Managing Director

Tender Notice

"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, works and Services are available on website of Coal India Limited www.coalindia.in/respective subsidiary Company, CIL e-procurement portal https://coalindiatenders.nic.in & central public procurement portal https://eprocure.gov.in. In addition, procurement is also done through GeM Portal https:// gem.gov.in."

Rajasthan Co-operative Dairy Federation Limited

SHORT TERM/EMERGENCY TENDER NOTICE **NOTICE INVITING E-TENDERS**

Single Stage Two Parts unconditional online e-Tenders/e-Bids are invited by Rajasthar Co-Operative Dairy Federation Ltd., Jaipur for the procurement of "New Milk Plastic HDPE Crates as per BIS Specifications minimum 1.5 kg.weight and of 168 mm height each crate without buyback system/ without replacement against old and broken crates (UBN No. CDF2223GLRC00613), ISI Marked Di-Calcium Phosphate Animal Feed Grade for Animal Feeding Only Conforming to IS 5470:2002 (DCP) (UBN No.CDF2223GLRC00614), HDPE Laminated Kraft Paper Bag HDPE Laminated Gusseted Bag for packing 25 kg.SMP (UBN No.CDF2223GLRC00615) andPolythene Liner for filling 25 kg.SMP (UBN

No.CDF2223GLRC00616)" from eligible bonafide manufacturers or their authorize suppliers as per details given in the respective bid document. The Complete Bidding Documents can be visited and downloaded from our website www.sarasmilkfed.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and www.sppp.rajasthan.gov.in. E-Bids shall be submitted only on http://eproc.rajasthan.gov.in.

जीवन में भरे रस – हमारा प्यारा 🕮

(R.K. Suthar) General Manager (Purchase

Name of the	Description of the Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of	Date o
Borrower(s) / Co-Borrower(s)	1) All that piece and parcel of: Unit No.50, admeasuring 16.6 sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy	Prospect No. 852364,	Demand Notice	Possessi
Mr. Vinit Vijay	Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	Rs.45,85,230/- (Rupees Forty Five Lakh Eighty Five	30-	03
Agrawal	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India. 2) All that piece and parcel of: Unit No.67, admeasuring 8.6	Thousand Two Hundred Thirty	May- 2022	-Aug- 2022
Mrs. Ayushi Vinit	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy	Only) & Prospect No.852365,		
Agrawal	Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar, Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India.	Rs.50,78,398/- (Rupees Fifty Lakh Seventy Eight Thousand		
Mr. Basant Kumar	3) All that piece and parcel of: Unit No.71, admeasuring 14.31	Three Hundred Ninety Eight		
Agrawal	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	Only) & Prospect No.852366,		
Globus Securities	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India.	Rs.66,10,462/- (Rupees Sixty		
Hemraj	4) All that piece and parcel of: Unit No.51, admeasuring 89 sq.ft. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy	Six Lakh Ten Thousand Four Hundred Sixty Two Only) &		
Devkarandas Metal	Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	Prospect No.852369,		
and Minerals	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India. 5) All that piece and parcel of: Unit No.74, admeasuring 7.43	Rs.91,38,144/- (Rupees Ninety		
Limited	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy	One Lakh Thirty Eight		
Sandstone Finance	Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar, Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India.	Thousand One Hundred Forty Four Only) & Prospect		
and Securities Pvt.	6) All that piece and parcel of: Unit No.84, admeasuring 13.1	No.852371, Rs.38,57,777/-		
Ltd.	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	(Rupees Thirty Eight Lakh Fifty		
Shree Giriraj Metal	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India. 7) All that piece and parcel of: Unit No.76, admeasuring 16	Seven Thousand Seven		
Ex Pvt. Ltd.	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy	Hundred Seventy Seven Only) & Prospect No.940821,		
(Prospect No.	Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	Rs.99,78,026/- (Rupees Ninety		
850773, 852364,	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India. 8) All that piece and parcel of: Unit No.75, admeasuring 9.29	Nine Lakh Seventy Eight		
852365, 852366,	sq.mtr. Carpet area, on 1st Floor, Profit Center, The Breezy Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar,	Thousand Twenty Six Only) & Prospect No.850773.		
852369, 852371 &	Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India.	Rs.2,36,88,407/- (Rupees Two		
940821)	9) All that piece and parcel of: Flat No.203, admeasuring 74.67 sq.mtr. Carpet area, B/2 Wing, 2nd Floor and The	Crore Thirty Six Lakh Eighty		
	Breezy Corner, Kandivali West, Near Pizza Hut, Mahavir Nagar, Taluka Borivali, Mumbai-400067, Maharashtra, India.	Eight Thousand Four Hundred Seven Only)		

se-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana.

Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd. Industrial Area, Wagle Estate, Tha Place: Mumabi, Date: 06.08.2022

HIDE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Iffice: Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay, Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. CIN L70100MH1977PLC01991 Branch Office: First Floor, Padam Tower-2, 14/113, Civil Lines, Kanpur-208001.

DEMAND NOTICE
Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement

of Security Interest Act, 2002 (Act) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Whereas the undersigned being the Authorised Officer of Housing Development Finance Corporation Limited under Securitisation And nstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act (12) read with most of the county interest (Enrolled Interest) read that the county interest (En caused these Notices to be pasted on the premises of the last known respective addresses of the said Borrower(s)/Co-borrower(s) / Lega leir(s)/Legal Representative(s). Copies of the said Notices are available with the undersigned, and the said Borrower(s) /Co borrower(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s)/Coborrower(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to Housing Development Finance Corporation Limited within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated hereinbelow in their respective names, together with further interest @ 18% p.a. as detailed in the said Demand Notices from the respective dates mentioned below in column (c) till the date of payment and / or realisation. read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to Housing Development Finance Corporation Limited by the said Borrower (s) respectively. Borrower(s)/Co-borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of

Sr. No	Name of Borrower(s)/Co-borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s)	Total Outstanding Dues As on	Date of Demand Notice	Description of Secured Asset(s)/ Immovable Property (ies)
(a)	(b)	(c)	(d)	(e)
1	1. Mr. Rajendra Singh S/o Shri Hargyan Singh 2. Mrs. Sapna Singh W/o Mr. Rajendra Singh Both at: Bajrang Colony, Gandhi Nagar, Near Mahindra Car Showroom Mahoba-210427. Both Also at: GMR Infrastructure Ltd. Ramipur, Mahoba-209214.	₹ 47,32,808/ - as on 30.06.2022	26.07.2022	All that piece and parcel of Flat No-702, 7th Floor Shree Sai Shraddha Building No.1 Wing "B" Plot No 12 Sector 17 Khandeshwar Stn Road New Panvel [West] Navi Mumbai, Dist. Raigad, Maharashtra. Admeasuring Carpet Area 448 Sq.ft. (49.94 Sq. Mtrs. Built Up Area)

If the said Borrowers/Co-borrower(s) shall fail to make payment to Housing Development Finance Corporation Limited as aforesaid, then Housing Development Finance Corporation Limited shall proceed against the above Secured Asset(s) / Immovable Property (ies) under Section 13 (4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower(s)/Co-borrower(s) /Legal Heir(s)/Lega Representative(s) as to the costs and consequences. The said Borrower (s) /Co-borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) and orohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset (s) / Immovable Property (ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Housing Development Finance Corporation Limited. Any person who contravenes or abets contravention o he provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place: Panvel / Navi Mumbai For Housing Development Finance Corporation Limited Sd/- Authorised Officer

EMD Account

No. / IFSC Code

RTGS account

4273500200004101

Account Name:

Karnataka Bank

IFSC code: KARB0000427.

RTGS account

0913500200004101

Account Name:

Karnataka Bank

IFSC code: KARB0000091.

703500200004101

Account Name:

IFSC code:

KARB0000770.

Account Name:

Karnataka Bank,

IFSC code: KARB0000512.

Account Name:

Karnataka Bank

IFSC code:

KARB0000509.

Possession Date/ Type of

Possession Taken on 27.04.2021

and 28.04.2021

E-AUCTION

to 02.30 PM

Rs.1.00 Lakh

Rs.12.60 Lakhs



TREE AUTHORITY

-PUBLIC NOTICE-

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from 'N' Ward & 01_proposal from 'S' Ward in Zone-VI i.e. Total-02 proposals for removal of trees are approved by Municipal Commissioner, Chairman, Tree Authority MCGM under sub section (6) of section (8) of the said

The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on MCGM website https://portal.mcgm.gov.in/ - About us Ward Department Manuals/Gardens & Tree Authority 274 (N) & 275 (S).

Supdt. of Gardens & Tree Officer

Supdt. of Gardens & Tree officer of the Tree Authority Penguin Building, 2nd Floor, Veermata Jijabai Bhosale Udyan Dr. Ambedkar Road,

Byculla (E), Mumbai-400 027. Tel. No. 23742162, Email - sg.gardens@mcgm.gov.in

PRO/1020/ADV/2022-23

Supdt. of Gardens & Tree Officer

Sd/-

Karnataka Bank Ltd.

Head Office, Mangaluru-575 002 Bank Across India.

CIN: L85110KA1924PLC001128

PUBLIC NOTICE OF SALE ARM Branch : Mumbai, 2nd Floor, 'E'-Block, The Metropolitan, Plot No. C-26 & C-27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mu Landline: 022-26572804/13/16

SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES ON 24.08.2022 E-Auction Sale Notice for Sale of Immovable Property/ies under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 8 (6)/9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer (details of physical/symbolic is mentioned below), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 24.08.2022 at the below mentioned timings for recovery of dues with further interest and cost thereon due to the Karnataka Bank Ltd.

The details are as under: Reserve Price and Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under and the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied the Earnest Money Deposits details are as under a supplied

Rs.) Auction Time Details for Remittin

(u	etalis of Wil	ich are mentioned below).				
SI. No.	Branch Name	Name & address of the Borrowers/	Balance O/S in Rs.	Description of the Properties	Reserve Price (Rs.) Earnest Money	Auction Time Incremental
	114	Guarantors			Deposit (EMD) Rs.	Value of the Bid
1	Mumbai	1) M/s V G N Jewellers (Partnership Firm)	Rs.23,57,25,206.11 i.e in PSOD A/c	Equitable Mortgage by way of deposit of title deeds of	Rs.1508.00 Lakhs	02.00 PM
•	Kalyan West	Represented by its Partners:(1) Mr. Veerath Gopalan Nair (Partner) (2) Mrs.	No. 4277000600151901 Rs.12,88,82,212.93 as on 31.07.2022	Commercial premises of Unit No.20A, admeasuring about 197 Sq.Ft Carpet area, Unit No.20B, admeasuring about 197	Rs.150.80 Lakhs	to 02.15 PM
		Valsala Gopalan Nair (Partner) Addressed at: Shop No.21, 2nd Floor, 'R' Mall, L.B.S.	plus future interest and costs from 01.08.2022, in TL A/c No.	Sq.Ft. Carpet area, Unit No.21 admeasuring about 5718.59 Sq.Ft. Carpet Area, Unit No.22A admeasuring about 219		Rs.1.00 Lakhs
		Marg, Mulund (W), Brihan Mumbai, Maharashtra-400080, 2) Mr. Veerath	4277001600039301 Rs.3,39,01,273.87 as on 23.07.2022 plus futute interest			
		Gopalan Nair S/o Mr. Gopalan Nair, 3) Mrs. Valsala Gopalan Nair W/o. Mr. Veerath	and cost from 23.07.2022, in PSTL A/c No. 4277001800123901	Sq.Ft. Carpet Area, Total Carpet area of all the units is 7,152.40 Sq.Ft, on the Second Floor of the Building known as	Possession Da Possession :	Symbolic
		Gopalan Nair and 4)Mr. Govind Gopalan Nair S/o. Mr. Veerath Gopalan Nair, All 2,3 and 4 Addressed at: Flat No.A/402, Kausthubham Complex, Puna Link Road,	Rs.3,88,19,374.80 as on 19.07.2022 plus futute interest and cost from 19.07.2022 and in PSTL A/c No. 4277001800125401 Rs.3,41,22,344.51	'R-MALL', situated at Lal Bahadur Shastri Marg, Mulund(West), Mumbai-400080, and constructed on the land bearing Survey No.272 Part, CTS No's 639 and 639/1 to 7,9, Municipal T-Ward No's.2806 and 2807, street No's.26 and 27	Possession Taker	i on 10.11.2021
		Near Bank of India, Katemanivali, Kalyan East, Maharashtra-421306	as on 31.07.2022 plus futute interest and cost from 01.08.2022.	of Village Mulund (West), Taluka Mulund, District Mumbai		
_	Mumhai	I) 1) M/s Deepjyoti Realtors Represented	by its Proprietor Mr. I) Rs.1,51,6	4,503.34 in 1) Registered Mortgage of all those pieces and	Rs.126.00 Lakhs	02 15 PM

Rajendra Shankar Utekar, Addressed at: Shop No.401, Samarth Arcade, 4th Floor, K-Villa, Opposite Holy Cross Convent School, Old Agra Road, Thane, Maharashtra-400601, 2) Mr. Rajendra Shankar Utekar S/o Mr. Shankar S Utekar, 3) Mrs. Sangeeta Rajendra Utekar W/o Mr. Rajendra Shankar Utekar and 4) Mr. Vikrant Rajendra Utekar S/o Mr. Rajendra Shankar Utekar, No.2, 3, & 4 At: Flat No. A/201 & 202, on 2nd Floor, Tridev Apartment, A-wing, Bhakti Marg, Mulund West Thane, Mumbai, Maharashtra-400880. AND II) 1) Mrs. Sangeeta Rajendra Utekar W/o Mr. Rajendra Shankar Utekar 2) Mr. Rajendra Shankar Utekar S/o Mr. Shankar S Utekar and 3) Mr Vikrant Rajendra Utekar S/o Mr. Rajendra Shankar Utekar, All are at Flat No. A/201 & 202, on 2nd Floor, Tridev Apartment, A-wing, Bhakti Marg, Mulund West, Thane, Mumbai, Maharashtra-400080. AND III) 1) Mr. Vikrant Rajendra Utekar S/o Mr. Rajendra Shankar Utekar, 2) Mrs. Sangeeta Rajendra Utekar W/o Mr. Rajendra Shankar Utekar and 3) Mr. Rajendra Shankar Utekar S/o Mr. Shankar S Utekar, All are at Flat No. A/201 & 202, on 2nd Floor, Tridev Apartment, A-wing, Bhakti Marg, Mulund West, Thane, Mumbai, Maharashtra-400080. AND IV) (1) M/s Welkindeep Infotech (I) Private Limited, Represented by its Directors a) Mr. Raiendra Shankar Utekar, b) Mr. Vikrant Raie Directors a) Mr. Rajendra Shankar Utekar, b) Mr. Vikrant Rajendra Utekar and c) Mrs. Sangeeta Rajendra Utekar, at: No. 302, Samarth Arcade, Opp. Holly Cross Convent High School, K Villa, Thane (W), Thane, Maharashtra -400601, 2) Mr. Rajendra Shankar Utekar S/o Mr. Shankar Utekar, 3) Mr. Vikrant Rajendra Utekar S/o Mr. Rajendra Utekar and 4) Mrs. Sangeeta Rajendra Utekar W/o Mr. Rajendra Utekar, No. 2 to 4 addressed at: No. 302, Samarth Arcade, Opp. Holly Cross Convent High School K Villa Thane (W) Thane Maharashtra Cross Convent High School, K Villa, Thane (W), Thane, Maharashtra 400601 and No. 2 to 4 also residing at: A/201-202, Tridev Apartmen Bhakthi Marg, Mulund (West), Mumbai – 400080.

Akhilesh Kumar R Shukla at: C/33, Basement, 'B' Wing, Solaris I Premises, Opp. L&T Gate No. 6, Sakivihar Road,

Tunga, Mumbai 400072, (2) Mr. Akhilesh Kumar R Shukla S/o Mr. Ram Lakhan and 3) Mrs. Rita A Shukla W/o Mr.

(I) 1) Mrs. Shashi Brahmdev Singh W/o Mr. Brahmdev Singh S/o Mr. Raghavendrapratap Singh and 3) Mr. Suraj B Singh S/o Mr. Brahmadev Singh, All are residing at: Flat no. 1306, 13th Floor, Building No. 4, Phase VIII, "Sidhachal"

Pokhran Road no. 2, Majiwade, Thane (West) – 400607. AND (II) 1) M/s Sai Construction Represented by its proprietor: Mr.

Brahmdev Singh, at: Gandhinagar, Pokhran Road No. 2, Near Poll No. 16, Thane – 400607, 2) Mr. Brahmdev Singh S/o Mr

Raghavendrapratap Singh and 3) Mrs. Shashi Brahmdev Singh W/o Mr. Brahmdev Singh, Both 2 & 3 are residing at: Flat no. 1306, 13th Floor, Building No. 4, Phase VIII, "Sidhachal"

Pokhran Road no. 2, Majiwade, Thane (West) - 400607

1) Mr. Kishore B Choudhary S/o Mr. Bhooraram H

Choudhary and 2) Mrs. Kamla Kesharam Choudhary W/o Mr. Kishore B Choudhary, Both are residing at : E/501, Orchid Enclave, Nahar Amrit Shakti Sakhi Vihar

Road, Yadav Nagar, Chandivali, Powai, Mumbai - 400072

and Both also at: Sangat Niwas, Row House No. 49, Sector17, Koparkhairane, Navi Mumbai – 400709

(1) M/s Radiant Infrastructure Represented by its Partners i)

Mr. Satish Kumar Dubey, ii)Mr. Dilip Laxman Landge and iii)

Mr. Rajkumar Natwarlal Agarwal, Addressed at: Shop No.14,

Plot No.58, Sector No.19, Sagar Vihar, Airoli, Navi Mumbai, Maharashtra-400708, (2) Mr. Satish Kumar Dubey S/o Mr. Tungnath Dubey, Addressed at: Flat No.103 A, Triveni Nr

Tejpal Nagari Shill Road, Near Lasi Compound, Netavali,

Kalyan East, Maharashtra-421306, 3) Mr. Dilip Laxmar

Landge S/o Mr. Laxman Landge, Addressed at: B-601, Regency Park CHS Ltd, Opp. Oritel Hotel, Nahar Amrit

Shakti, Chandivali, Village-Sakinaka, Mumbai-400072, 4) Mr. Rajkumar Natwarlal Agarwal S/o Mr. Natwarlal Agarwal, Addressed at: Plot No. 34, Khaitan Bhawan, Opposite Aditya

Nursing Home, Ambernath East, Thane, Maharashtra: 421501, 5) Mr. Bharat Laxman Landge S/o Mr. Laxmar

Landge, Addressed at: B-601, Regency Park CHS Ltd, Opp. Oritel Hotel, Nahar Amrit Shakti, Chandivali, Village-

Sakinaka, Mumbai-400072 and 6) Mrs. Sadhana Satish

Dubey W/o Mr. Satish Kumar Dubey, Addressed at: Flat No.103, Triveni Nr Tejpal Nagari Shill Road, Near Lasi

Compound, Netavali, Kalyan East, Maharashtra-421306

1) M/s Shree Krishna Dairy Farm Represented by its Prop. Mr. Jwala Prasad Singh S/o Mr. Chandra Bali Singh, Addressed at: Shop No.25, Gokul Garden, Thakur

Complex, Kandivli East, Mumbai-400101, 2)Mr, Modarar

Mohanji Kumawat S/o Mr. Mohanji Kumavat, Residing at

Room No.14, Sai Seva Nagar, Thakur Complex, Kandivl

(East), Mumbai-400101 and 3) Mr. Dinesh Kumar Singl

Sio Mr. Chandrabali Singh, Residing at: Karemual Sindhora, Varanasi, Uttar Pradesh-221208.

W/o Bharath Poonabhai Parmar, 4) Mrs. Kanchan Pravin Parmar W/o Pravin Poonabhai Parmar and 5) Mr. Pravin Poonabhai Parmar S/o Poonabhai Parmar, All are residing at: No.C-32, Mahalaxmi CHS, Plot No.507, Sector-5,

Pravin Parmar W/o Pravin Poonabhai Parmar, No. 2 & 3 at: Flat No.2203, 22nd

Floor, B Wing, Building No.4, Jeevandeep Co-operative Housing Society Ltd, Survey No.163, Next to Orchid Suburbia, Link Road, Kandivli West, Mumbai-

No.2103, 21st Floor, B Wing, Building No.4, Jeevandeep Co-operative

West

Kandivli

Mumba

parcel of 106 Plots out of Land bearing Survey Nos. 94/7, 94/8, 94/9, 94/12, 151/2A, 151/2B, 151/3A, 151/4, 151/5, 151/6A, 151/6B, 148/1, PSOD A/c No. 0917000600031701 as on 31.07.2022 plus future nterest and costs from 01.08.2022. AND II) Rs.74,48,026.43 in PSOD A/c No. 0917000600032001 as on 31.07.2022 plus future nterest and costs from 01.08.2022. AND III) Rs.56,60,207.36 in PSOD A/c No. 0917000600032101 as on

146/1 admeasuring 12106.8 Sq. Mts. Jying, being and situated at village Narayangoann and Malegaon, Tal Shahapur, Dist Thane Registration District Thane, Sub registration District Shahapur. (Common Property for Borrowers Under Sr. No. I & IV) 2) Equitable Mortgage by way of deposit of original title deeds of Commercial Shop No.302, admeasuring 492.45 Sq. ft Carpet Area (591 Sq. ft Built up area), on the 3rd Floor of the building known as Samarth Arcade situated at K-Villa Thane (West), constructed on Land bearing Tika No.8, CTS No.19 (Pt), within the 31.07.2022 plus future interest and costs from 01.08.2022. AND IV) Rs1,22,79,506.19 in Registration District & Sub-district of Thane Under Sr. No. I & II)

(Common Property for Borrower 3) Equitable Mortgage by way of deposit of Rs.84.15 Lakhs 0917001800379401 as on original title deeds of Commercial Shop No.301 21.07.2022 plus future admeasuring 425 Sq. ft Carpet Area, on the 3rd interest and costs from Floor of the building known as Samarth Arcad situated at K-Villa, Thane (West), constructed on Land bearing Tika No.8, CTS No.19 (Pt), within the Registration District & Sub-district of Thane-400604. (Common Property for Borrowers Under Sr. No. I & III) 1) M/s Shukla Earth Movers Rep. by its proprietor Mr. Rs.1,72,88,069.97 (Rupees One All that part and parcel of commercial premises shop Rs.300.00 Lakhs Crore Seventy Two Lakhs

Possession Date/ Type of Possession : Symbolic Possession Taken on 29.11.202 RTGS account 02.30 PM measuring 251 Sq.mtrs carpet area (which is Rs.30.00 Lakhs inclusive of open terrace), on the first floor, 'A Wing' 520350020000410⁴ in the building known as Shankar Plaza situated at Karjat Road, Kulgaon, Badlapur (East), Dist. Thane. Rs.1.00 Lakhs **Account Name** Karnataka Bank Akhilesh Kumar R Shukla, Both 2 & 3 are residing at:
E/602, Ashok Avenue CHS Ltd, Ashok Nagar, Off Marol
Military Road, Andheri West, Mumbai 400072.

No. 5207001800033201 as on 20.07.2022 plus future interest and costs from 20.07.2022.

The said building is constructed on land bearing Survey No. 14, Hissa No. 1 & 6 (P), Plot No. 09 of Village Kulgaon, Taluka Ambernath, Dist. Thane Possession Date/ Type of Possession : Symbolic KARB0000520. Possession Taken On 01.11.2019 All that part & parcel of Flat No. 1306, Rs.133.00 Lakhs 02.45 PM RTGS account to 03.00 PM

Rs.13.30 Lakhs

Rs.8.42 Lakhs

(1)Rs. 1,31,20,586.41 i.e Rs.1,23,53,203.64 in TL A/c No. 7707001600019001 as on 13.06.2022 admeasuring 63.91 Sq. mtrs carpet area, on the 13th floor (along with one covered plus future interest & costs from 12.06.2022 and Rs. 7,67,382.85 in TL A/c No. 7707001600020201 as on 13.06.2022 plus future interest & costs from 01.06.2022 AND (2) Rs.21,33,705.12 in PSOD A/c No.7707000600008701 as on 31.07.2022 plus future interest &

Eighty Eight Thousand Sixty

Only) i.e in PSTL A/c No.5207001800033201 as on

costs from 01.08.2022. Rs. 2,43,44,921.67 (Rupees Two Crore Fourty Three Lakh Fourty Four Thousand Nine Hundred Twenty One and Paisa Sixty Seven Only) in TL A/c No.5107001600036301 as on 29.06.2021

Mumbai.

Coporation of Greater Mumbai.

plus future interest & costs from

16.05.2021

Rs.1,74,94,740.53

(Rupees One Crore

Seventy Four Lakhs

Ninty Four Thousand

Seven Hundred Fourty

and Paisa Fifty Three Only) in PSOD Account

No. 5127000600015801

as on 31.07.2022 plus

uture interest and costs

Rs.2,58,066.08 (Rupees Two Lakh Fifty Eight Thousand

Sixty Sixand Paisa Eight

Only) i.e in PSOD A/c No.

5107000600015801 as on

31.07.2022 plus future

interest and costs from

01.08.2022.

car parking space admeasuring 11.15 Sq.mtrs carpet area), in the Building No. 4 in Phase VIII in the complex known as "Siddhachal" situated at Pokhran Road No. 2, Majiwade, Thane (West). The said Possession Taken on 04.02.2020 building is constructed on land bearing Survey No's 281/1, 282/pt and 283/pt Revenue Village Majiwade, Taluka & Dist All that part and parcel of Row House No. 49 known as "Sangat Niwas" admeasuring total carpet area 1458 Sq. ft, built up area 1944 Sq. ft, constructed on

RTGS account to 03.15 PM Rs.26.00 laksh 103500200004101 Rs.0.50 Lakhs Account Name: plot No. 49 admeasuring 100 Sq. mtrs, situated at Sector 17, Koparkhairane, Navi Possession Date/ Type of Karnataka Bank Possession : Symbolic IFSC code: Possession Taken on 29.06.2019 KARB0000510. 1) Residential Flat No. 701, 7th Floor, B Wing, Rs.135.00 Lakhs admeasuring 297.23 Sq.ft Carpet area and Flat No. 701-A, **RTGS** account 03.15 PM Rs.13.50 Lakhs to 03.30 PM 123500200004101

Rs.0.25 Lakhs

Possession Date/ Type of

Possession : Symbolic

Rs.0.50 Lakhs

admieasuring 297-25 Sq.ft Carpet area and Flat No. 707-A, 7th Floor, B Wing, admeasuring 385.25 Sq.ft carpet area, (total admeasuring 76.12 Sq. Mtrs, built up area approximately) in the building known as "Regency Park" in Society known as "Regency Park Co-operative Society Ltd, Nahar Amrit Shakti, Chandivali 2) Residential Flat No.904, 9th Floor, B Wing, Emerald Rs.85.00 Lakhs Meadows A Type, B Building Co-operative Housing Society Ltd, Wadhwa Meadows Shiv Aradhana, Rs.8.50 Lakhs Gauripada, Kalyan West, Thane. 3) Residential Flat No.102, First Floor, Mahalaxmi Annex, Rs.13.50 Lakhs

Shastri Colony, Gerse Road, Vasind (E), Shahapur, Rs.1.35 Lakhs 4)Residential Flat No.201, 2nd Floor, Mahalaxmi Annex, Rs.13.50 Lakhs Shastri Colony, Gerse Road, Vasind (E), Shahapur, Rs.1.35 Lakhs 5)Residential Flat No.203, 2nd Floor, Mahalaxmi Annex, Rs.9.50 Lakhs Shastri Colony, Gerse Road, Vasind (E), Shahapur, Thane Rs.0.95 Lakhs Commercial Shop No.25, admeasuring 105 Sq. Fts Carpet Area, on the ground floor, K Wing, in the building known as Gokul Garden CHS Ltd. situated at

RTGS account 03.30 PM Rs. 36.00 Lakhs Rs.3.60 Lakhs 103500200004101 Rs.0.25 Lakhs Thakur Complex, Kandivli (East), Mumbai-400101 or Account Name the N.A land bearing Survey No. City Survey No.581/1, Revenue Village-Poisar, Taluka Borivali & Mumbai Possession Date/ Type of IFSC code: uburban District and Sub-District of Mumbai ossession Taken on 23.09.2021 KARB0000510. Suburban District and within the limit of Municipal 1) 1) Mr. Bharath Poonabhai Parmar S/o Mr. Poonabhai Parmar, 2) Mr. Amit Dharat Parmar S/o Mr. Bharath Poonabhai Parmar, 3) Mrs. Geeta B Parmar One Crore Fifty Nine Lakhs No.2103 in the name of Mr. Bharath RTGS account 03.45 PM to 04.00 PM number: Poonabhai Parmar admeasuring Rs.19.44 Lakhs 5093500200004101

Rs.0.25 Lakhs

Charkop, Kandivil East, Brihan Mumbai-400067, Maharashtra. AND II) 1) M/s Dhruv Enterprise Represented by its Proprietor Mr. Pravin P Parmar (HUF), at: Plot No.507, Room No.37, Mahalaxmi Co-operative Housing Society, Sector No.5, Charkop, Kandivil West, Mumbai, Maharashtra-400067, 2) Mr. Pravin Poonabhai Parmar S/o Poonabhai Parmar, 3) Mrs. Kanchan interest & costs from 05.07.2022. AND I) Rs.61,25,568.75 (Rupee Sixty One Lakh Twenty Five Thousand Five Hundred Sixty Eight and Paisa Seventy Five Only) in PSOD A/c No.5097000600014001 400067, 4) Mr. Bharath Poonabhai Parmar S/o Mr. Poonabhai Parmar and 5) Mrs. Geeta Bharat Parmar W/o Bharat Poonabhai Parmar, No.4 & 5 at: Flat as on 31.07.2022 plus future interest & costs from 01.08.2022.

Paisa Ninety Only) in TL A/c No. 5097001600036201 as floor, 'B' Wing, Bldg No.4, in the building Jeevan Deep having on 13.07.2022 plus future registered society known as Jeevandeep Co-op HSG Soc Ltd constructed on land bearing Sy No.163, CTS No 128/A/4(pt), 128/A/4/1, 28/A/8A(pt), 128/A/11(pt) Next to Orchid Suburbia, Link Road Kandivali West, Mumbai-400067.

811 sq ft carpet area on the 21st

Possession Date/ Type of Possession : Symbol ossession Taken on 25.02.2020 and 18.06.2022

GE POWER INDIA LIMITED

 $\textbf{Website:} \ www.ge.com/in/ge-power-india-limited$

CIN: L74140MH1992PLC068379

NOTICE TO MEMBERS Annual General Meeting, Remote E-Voting information, Record date and Book Closure Dates

Registered Office: Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59,

BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051 Tel. No.: T + 91 22 68841741

Notice is hereby given to the members of the Company that in compliance with MCA circular 2/2022 dated 05 May 2022 and SEBI circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022, the 30th Annual General Meeting ('AGM') of GE Power India Limited ('the Company') will be held on Tuesday, 30 August 2022 at 04:30 p.m. through video conferencing ('VC') or through other audio visual means ('OAVM') to transact the business set out in the 30th AGM Notice dated 26 July 2022 ('Notice of the AGM'), in compliance with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other laws / circulars.

Notice is also hereby given to the Members of the Company pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 24 August 2022 to Tuesday, 30 August 2022 (both days inclusive), for the purpose of AGM.

In compliance with the Circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2021-22, along with all the documents required to be attached thereto, has been sent to all the Members of the $Company on 04 \, August \, 2022 \, whose \, email \, addresses \, are \, registered \ \, with \, \, the \, \, \, Company \, \, / \, \, Depository \, \, and \,$ Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited), on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com). Members, who do not receive the aforesaid documents, may download it or may obtain the same by registering / updating their email addresses in the manner as stated in the Notice for information regarding 30th Annual General Meeting published by the Company in Mint (All India Edition), The Free Press Journal (Mumbai Edition) and Navshakti (Marathi edition) newspapers on 22 July 2022. Copy of the aforesaid Notice/Newspaper is also available on the aforesaid Stock Exchanges' and Company's website.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means ('Remote E-Voting') to transact the business as set out in the Notice of the AGM through the Remote E-Voting facility provided by KFinTech.

 $The \,Remote \,E-Voting \,period \,commences \,on \,Saturday, 27 \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,ends \,on \,Monday, \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,IST \,and \,August \,2022 \,at \,9:00 \,a.m. \,Aug$ 29 August 2022 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the time prescribed in this

A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut-off date i.e Tuesday, 23 August 2022 shall be entitled to avail the facility of Remote E-voting.

 $Any \,person\,who\,becomes\,member\,of\,the\,Company\,after\,dispatch\,of\,the\,Notice\,of\,the\,AGM\,and\,hold\,shares$ as of the cut-off date i.e. 23 August 2022 may obtain the User ID and password by sending a request to evoting@Kfintech.com The detailed procedure for obtaining User ID and password has been provided in the Notice of the AGM. If the member is already registered with KFinTech for E-voting then he can use his existing User ID and password for casting the vote through Remote E-voting.

The members who have not cast their vote by Remote E-voting shall be able to vote at the AGM through electronic voting system by KFinTech.

The members who have cast their vote by Remote E-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

10. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means. Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact (040) 6716 2222, at evoting@kfintech.com or call KEintech's toll free No. 1800-3094-001 for any further clarifications.

By order of the Board For GE Power India Limited Place: Noida Kamna Tiwari Date: 05 August 2022 Company Secretary & Compliance Officer

रजिस्ट्री सं. डी. एल.-33004/99 REGD. NO. D. L. - 33004/99 शार्त के राज्यव The Gazette of India

सी.जी.-एम.एच.-अ-28072022-237626

CG-MH-E-28072022-237626 असाधारण EXTRAORDINARY भाग II-खण्ड 3-उप-खण्ड (ii)

PART-II-Section 3 - Sub-section (ii) प्राधिकार से प्रकाशित PUBLISHED BY AUTHORITY

सं.3296] नई दिल्ली , बुधवार , जुलाई 27,2022 / श्रावण 5,1944 NEW DELHI, WEDNESDAY, JULY 27, 2022/ SHRAVANA 5, 1944 No.3296]

> MINISTRY OF RAILWAYS (Western Railway)

NOTIFICATION

Mumbai, the 27th July, 2022

S.O. 3461(E).—In exercise of the power conferred by sub-section(I) of section 20A of the Railways Act, 1989 (24 of 1989) (hereinafter referred in as the said Act), the Central Government after being satisfied that for the public purpose, the land, the brief description of which has given in the schedule annexed hereto, is required for execution of the Special Railway Project, namely, Quadrupling of Virar-Dahanu Corridor on Western Railway, of MUTP III projects in District Palghar in the State of Maharashtra, hereby declares its intention to acquire such land;

Any person interested in the said land may, within a period of thirty days from the date of publication of this notification in the Official Gazette, raise objection to the acquisition and use of such land for the aforesaid purpose under sub-section (1) of section 20D of the said Act;

Every such objection shall be made to the Competent Authority, namely, Assistant Collector/Sub Divisional Officer, Dahanu, District Palghar, Maharashtra, in writing and shall set out the grounds thereof and the competent authority shall give the objector an opportunity of being heard, either in person or by legal practitioner and may, after hearing all such objections and after making such further enquiry, if any as the competent authority thinks necessary, by order, either allow or disallow the objections

Any order made by the Competent Authority under sub-section (II) of section 20(D) of the said act shall be final. The land plans and other details of the land covered under this notification are available and can be inspected by the interested person at the aforesaid office of the Competent Authority.

Brief description of the land to be acquired with or without structure for the Special Railway Project namely: Quadrupling of Virar Dahanu Road Railway Project under Mumbai Urban Transport Project III (MUTP-III)

Sr. No.	District	Taluka	Village	Survey No.	Area of Land to be acquired in Hectare
1	Palghar	Dahanu	Pale	388	0.0340
				389	0.1250
				392	0.1250

[F. No. WNC 335/1 Vol. XVII-9] PAWAN KUMAR SINGH, Chief Engineer /Construction-I

Housing Society Ltd, Survey No.163, Next to Orchid Suburbia, Link Road, Kandivli West, Mumbai-400067. (The borrower's/mortgagor's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset) or detailed terms and conditions of sale, please refer to link in Karnataka Bank's Website ie.,www.karnatakabank.com under the head "Mortgaged Assets for Sale The E-auction will be conducted through portal https://bankauctions.in/ on 24.08.2022 at the above mentioned timings with unlimited extension of 5 minutes. The intending Bidder is required to register their name a https://bankauctions.in/ and get the user id and password free of cost and get training i.e online training on e-auction (tentatively on 23.08.2022) from M/s 4closure,605A,6th Floor,Maitrivanam,Ameerpet, Hydrabad 500038. Help Line: 040-23766405. Contact Person: Mr. Subbarao.Mob. 091-8142000061. E-Mail: subbarao@bankauctions.in

Chief Manager & Authorised Officer, Karnataka Bank Ltd.

स्ट्रेस्ड अकाऊंट डिपार्टमेंट : जीबीसीबी हाऊस, ८९, १ ला मजला, भुलेश्वर, मुंबई – ४०० ००२. दूर. : २६१२८५७१५, १६, १७, १९

संदर्भ क्र.: जीबीसीबी/आरईसी/आरओ/व्हीएनके/एल-२८९ /२०२२

सरफैसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/हमीदारांना विक्रीकरिता सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखित) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत (यापुढे नियम म्हणून उल्लेखित) विक्री सूचना

वरील कायद्याचे अनु. १३ (२) अंतर्गत जारी सूचनेअंतर्गत खालील निर्देशित मालमत्तांचा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या वर्तीने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खालील निर्देशित मालमत्तांचा ताबा घेण्यात आला होता. ज्याअर्थी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी लिलावाच्या माध्यमातून सदर ॲक्टच्या नियम ८ व ९ अन्वये जशी आहे जेथे आहे व जशी आहे जी आहे तत्त्वावर खालील निर्देशित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे

कर्जदार/हमीदारांचे नाव व पत्ता	स्थावर मालमत्तेचे विवरण
एकूण थकीत + व्याज	
कर्जदार:	मिळकत क्र. १:
१. मे. अथर्व मेटल्स प्रा. लि.	फ्लॅट क्र. ०१, तळमजला, बी विंग/ हिदय
ए) श्री. मनोहर शंकर पाटील (संचालक)	सीएचएसएल, खारवाई नाका, बदलापूर
बी) श्री. समीर दशरथ जागे (संचालक)	(पूर्व) (क्ष्क्षेत्र मोज. ४१८ चौ.फूट) चटई क्षेत्र
थकीत रक्कम : दि. ३०.०६.२०२२ रोजीनुसार	मालकीचे श्री. संकेत शाम जागे)
रु. ५,१६,२८,३२३/- अधिक ०१.०७.२०२२ पासूनचे	
व्याजासह महिन्याची बाकी, खर्च व मूल्य इ.	
२) सौ. मंजुशा मनोहर पाटील (हमीदार)	
३) श्री. श्वेता सुनिल तेलीवने (हमीदर)	
४) श्री. संकेत शाम जागे (हमीदार)	
५) श्री. राजमनी रामासारे धुरीया (हमीदार)	

विकीची तारीख : २३.०८.२०२२ विक्रीची वेळ : स. ११.१५ वा तपशील राखीव मूल्य इसारा रक्कम ठेव मालमत्ता क्र. १ रु. १८,८९,८९६/- रु. १,८८,८९६/- राखीव मूल्याच्या १०% लिलावाची विक्री मंगळवार दि. २३ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.१५ वाजता दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप

बँक लि., दि स्ट्रेस्ड अकाऊंत डिपार्टमेंट, ८९, जीबीसीबी हाऊस, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ येथे करण्यात २. बोली ऑनलाइन सादर करण्यापूर्वी इसारा अनमत रक्कम (इअर) इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे (आरटीजीएस) एनईएफटी) माध्यमातून आमचे क्रेडिट खाते क्र : ९४८२३००००२९, एनपीए खाते मे. अथर्व मेटल्स प्रा. लि

मधील वसुली, आयएफएससी कोड : **जीबीसीबी००००००२** अंतर्गत किंवा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. या नावे धनाकर्षाद्वारे **दि. २२.०८.२०२२ रोजीस सायं. ५.०० वा** तत्पूर्वीपर्यंत सादर करावी. ३. ऑनलाइन ट्रान्सफर तपशिलासमवेत बोली प्रपत्राची प्रत प्राधिकृत अधिकारी, दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप बॅक लि., ८९, जीबीसीबी हाऊस, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ यांच्याकडे २२.**०८.२०२२ रोजी सायं ५.००** वाजत

वा तत्पूर्वीपर्यंत सादर करावी ४. सादर करावयाचे बोली मुल्य हे राखीव मल्याच्या वर असावे व बोलीटार त्यांचे पढील प्रस्ताव हे रू २५०००/ (रु. पंचवीस हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतील. प्रस्ताव/बोली रक्कम हे राखीविकंमतीपेक्षा कमी असल्यास प्राह्म धरली जाणार नाही. मे. अथर्व मेटल्स प्रा. लि. (श्री. समीर शाम जागे) आणि हमीदार यांना याद्वारे कळवण्यात येते की, २३.०८.२०२२ रोजीस लिलावाच्या वेळी हजर रहावे.

. यशस्वी बोलीधारकांने बोलीच्या एकूण रक्कमेच्या २५% रक्कम (याआधीच दिलेल्या इसारा रकमेसरित) बोर्ल . याच्या/तिच्या नावे निश्चित झाल्यापासून ४८ तासांच्या आत वर निर्देशित रकाना क्र. २ मध्ये विहित केल्यानुसार सादर करावी लागेल. व उर्वरित खरेटी मल्याच्या रक्कम त्यांच्या नावे स्वीकती /विक्री निश्चितीच्या तारखेपासन १५ . . अयशस्वी बोलीदारांची इरठेची रक्कम ई-लिलाव विक्री प्रक्रिया बंद होण्याच्या तारखेपासून ३ कार्यदिवसात परत् केली जाईल.

७. विक्री ही बँकेद्वारे निश्चितीच्या अधीन आहे. कर्जदार /सहकर्जदार /हमीदारांनी विक्री तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीचे प्रदान केल्यास, विक्री आयोजित केली जाणार नाही.

८. मालमत्तेची विक्री **जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे जशी आहे** तत्त्वाव -करण्यात येईल व इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यावरील बँक प्रभारांव्यतिरिक्त अन्य प्रभार वा भारासंदर्भात योग्य ती चौकशी करावी व मालमत्तेवरील दावे, दर्जा आदी बाबतीत चौकशी करावी. ऑनलाइन बोली मारगेकरणापञ्चात मालमनेच्या विकीसंदर्भात कोणताही विकी प्रभार भार आदीसंदर्भात कोणताही टाव स्वीकारला जाणार नाही.

९. कोणतीही पूर्वसूचना न देता व कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे वा रद्द करणे , विक्री स्थिगत/तहकुब/रद्द करणे किंवा विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिका अधोहस्ताक्षरितांकडे आहे व तो त्यांच्या अखत्यारित असेल.

९०. खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र, नोंदणीकरण प्रभार, सरकारला देय सर्व वैधानिक देणी तसेच कर व दर तसेच मालमत्तेशी संबंधिथ विद्यमान व भविष्यकालीन देणी यांसमवेत स्टॅम्प ड्युटी प्रभार भरावा लागेल. विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.

११. इच्छुक खरेदीदारांना मालमत्तेचे परीक्षण बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.०० ते दु. २.०० य वेळेत करता येऊ शकेल, मालमतांच्या परीक्षणासाठी कृपया ६१२८५७१५/१६/१९/२९/४० येथे संपर्क साधावा. बोली प्रपत्रे रु. १००/- च्या प्रदानावर लिलाव दिनांकास किंवा कोणत्याही कार्यदिवसांत बँकेची स्ट्रेस्ड अकाऊंट्स डिपार्टमेंट, जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२ येथून प्राप्त करता येऊ शकतील १२. विक्री ही सरफैसी कायदा, २००२ मध्ये विहित अटी तसेच वरील विहित अटींच्या अधीन आहे सीक्यरिर्ट जारी करण्यात येईल.

१३. इच्छुक खरेदीदार त्यांची बोली सर्व ३ मिळकतीकरीता किंवा तसेच एक मिळकतीकरीता सादर करु शकतात. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदारांकरिता १५ दिवसांची सांविधानिक सूचना

तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, तुम्ही विक्रीच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील निर्देशित रकमेचे प्रदान करावे अन्यथा सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत मालमत्तेची विक्री करण्यात येईल. आयोजित लिलावामध्ये इसारा रक्कम ठेवीसमवेत वरील अटी व शर्तींवर सहभाग घेण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य असेल किंवा तुम्ही योग्य ते खरेदीदार आणू शकता

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई गरीख : ०४.०८.२०२२ दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि.

motherson 1 मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड

सीआयएन - एल२९३०६एमएच२०२०पीएलसी३४९३२६ नोंदणीकृत कार्यालय - युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र. दूरध्वनीः +९१ ०२२-६१३५४८००; फॅक्सः +९१ ०२२-६१३५४८०१

कार्पोरेट कार्यालय - ११ वा मजला, प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नोएडा - ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे, नोएडा - २०१३०१ (उत्तर प्रदेश) दूरध्वनी - ९१ १२०-६६७९५००, फॅक्स- ९१ १२० २५२१८६६

ई-मेल - investorrelations@mswil.motherson.com संकेतस्थळ - www.mswil.motherson.com

सूचना याद्वारे असे सूचित करण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('**'अधिनियम''**) मधील लागू असलेल्ल सर्व तरतुर्दींना आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांना अनुसरून आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सचिब्रद उत्तरदायित्त्व आणि आवश्यक प्रकटन) विनियमन, २०१५ (''सेर्ब्र लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि याच्यासोबत कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ रोजी जारी केलेली परिपत्रके ("एमसीए परिपत्रके") व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ ची सर्क्युलर्स (**'सेबी सर्क्युलर्स'**) यांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीनुसार कामकाज करण्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्स ('**'व्हीसी''**)/ इतर दुकश्राव्य माध्यमाद्वारे ''ओएव्हीएम'') कंपनीची २ री (दुसरी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, २९ ऑगस्ट,

२०२२ रोजी दु. १२.१५ वा. (भाप्रवे) वाजता आयोजित करण्यात आली आहे. **हीसी ''**ओएव्हीएम'' द्वारे वार्षिक सर्वसाधारण www.evoting.nsdl.com येथे उपस्थित राहू शकतील आणि कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ नुसार, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहँभागी होणाऱ्या सदस्यांची उपस्थिती गणपूर्तीच्या उद्देशासाठी वापरली जाईल.

एमसीए परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीची इलेक्ट्रॉनिक प्रत आणि २०२१-२०२२ चा वित्तीय वार्षिक अहवाल अशा सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपर्न निबंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता, मे. केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव केफिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेण्ट्सकडे नोंदवला आहे. वार्षिक मर्वमाधारण मधेची नोटीम आणि २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल कंपनीचे मंकेतम्थल www.mswil.motherson.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजे बीएसई लिमिटेड -आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या <u>www.bseindia.com</u> आण<u>ि www.nsein-</u> dia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") (रिमोट ई-व्होटींग _____ आणि ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा

उपलब्ध करून दिली आहे. दूरस्थ ई-मतदान आणि / किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानाकरिता सूचना

ई-मतदान - अधिनियमातील तरतुदींना अनुसरून, सेवी विनियमन आणि एमसीए परिपत्रकांनुसार, एजीएम मध्ये मंजूर होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी तिच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुविधा पुरवणार आहे. सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे ("दूरस्थ ई-मतदान") त्यांचे मत देऊ शकतील. ई-मतदान सुविधा आणि एजीएममध्ये ई-मतदान सेवा पुरवण्यासाठी एजन्सी म्हणून एनएसडीएलची सेवा नेमली आहे.

यापुढे, एजीएम मध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे आपले मतदान केले नाही, अशा सदस्यांना एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मतदान करता येईल. भागधारकांना एनएसडीएल मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा पुरवण्यांत येत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहण्यासाठीचे निर्देश सचनेत परवण्यांत आले आहेत.

अधिनियम आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील तरतृदींनुसार

आव	ाश्यक असलला तपशाल खालालप्रमा	UI -
१	ईमेल ने नोटीस पाठवण्याची अंतिम तारीख	४ ऑगस्ट, २०२२
2	दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	२६ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९.०० (भाप्रवे) वाजता
æ	दूरस्थ ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ	२८ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० (भाप्रवे) वाजता
8	कट ऑफ तारीख	सोमवार २२ ऑगस्ट, २०२२
ч	दूरस्थ ई-मतदान यानंतर मान्य राहणार नाही	२८ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० (भाप्रवे) नंतर
w	इलेक्ट्रॉनिक मतदानासंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीच्या व्यक्तीचे संपर्क तपशील	श्रीम. पूजा मेहरा (कंपनी सचिव) प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नोएडा – २०१३०१ ई–मेल आयडी– <u>investorrelations@mswil.mother-</u> <u>son.com</u> दूरब्यनी क्रमांक – ०१२०६६७९२९३

ई-मतदानासंदर्भात युजर आयडी आणि पासवर्डचा तपशील यासह माहिती आणि सूचना या सदस्यांना ई मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हीच लॉग इनची माहिती व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहण्यासाठी वापरता येईल.

कपया ध्यानात ठेवा. डिपॉझिटरीज यांच्याद्वारे हाताळल्या जात असलेल्या सदस्यांची नोंदवही / लाभार्थी . मालक नोंदवही यांच्याकडे कट–ऑफ तारखेच्या दिवशी ज्या व्यक्तींच्या नावांची नोंद झाली आहे, केवळ असेच व्यक्ती दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान या सुविधेचा वापर करण्यास पात्र राहतील. दरस्थ ई-मतदान मॉड्युल दरस्थ ई-मतदान कालावधीनंतर मतदानासाठी एनएसडीएलकडून निष्क्रिय केले

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस बजावल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य बनला आहे आणि कट ऑफ तारखेला म्हणजे २२ ऑगस्ट, २०२२ रोजी समभाग धारण केले असतील, असा कोणताही व्यक्ती नोटीशीसोबत पाठवण्यात आलेल्या सूचनांमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्या संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भागधारक एनएसडीएल शी evoting@nsdl.co.in वर एनएसडीएल शी संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती सोनी सिंग, असि. मॅनेजर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे निर्धारित ईमेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा SoniS@nsdl.co.in वर संपर्क साधू शकतात किंवा टोल फ्री क्रमाक १८००-०१२०-९९०/ १८००-२२-४४-३० वर कॉल करावा जेथे तुमच्या तक्रारींचे निरसन होईल.

दिनांक : ०४.०८.२०२२

ठिकाणः नोएडा (उत्तर प्रदेश)

मदरसन समी वायरिंग इंडिया लिमिटेड साठी पूजा मेहर

कंपनी सचिव

आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल५९९०१ एमएचर९९५पीएलसी३३१८२२ नोंद. कार्यालय : बी–००१ आणि बी–००२, तळ मजला, ॲन्टॉप हिल वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स लि

बरकत अली नाका, सांल्ट पॅन रोड, वडाळा(प्.), मुंबई-४०००३७. सेक्युरिटीज् ॲन्ड एक्सचेंज ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेखुलेशन, २०१५ च्या . जूर आणि विचारात घेण्याकरिता शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ४.०० वा. घेण

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.rrmetalmakers.com आणि स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत ते संकेतस्थळ www.bseindia.com यावर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने

आरआर मेटलमेकर्स इंडिया लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई. दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२२. श्री. विराट शाह (संचालक)

फॉर्म क्र. आयएनसी-२६

[कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन] एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता वृत्तपत्रामध्ये प्रकाशित जाहिरात विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई समक्ष,

कंपनीज ॲक्ट २०१३ च्या कलम १३(४) च्या बाबी मध्ये आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स २०१४ च्या रूल ३० (५)(ए) च्या बाबीमध्ये

सीआयएन: यु४०१०४एमएच२०१५पीटीसी२६७९०४अन्वये शाईनिंग सन पॉवर (तेलंगना) प्रायव्हेट लिमिटेड(कंपनी) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे १ला-२१, एव्हरशाईन मॉल, नॉर्थ मीटर कॅबीन, चिंचोली बंदर, लिंक रोडलगत, मालाड पश्चिम-मुंबई, मुंबई शहर-४०००६४, महाराष्ट्र, भारत प्तर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ''महाराष्ट्र राज्यातून'' ''तेलंगणा राज्यात'' कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी सोमवार, ०२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार त्याचे नोंदणीकृत कार्यालय बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये विभागीय संचालक, पश्चिम विभाग,

-कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास अर्जदार कंपनीच्या खालील नमूद पत्त्यावर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा **गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टेल (www.mca.gov.in)** येथे अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून १४ दिवसात संबंधित विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई पत्ता एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई- ४००००२, महाराष्ट्र, भारत येथे विरोधाची पार्स्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करुन शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा

शाईनिंग सन पॉवर(तेलंगना) प्रायव्हेट लिमिटेड

APRIGLOBAL

HOUSING FINANCE LIMITED

नता: येथे १ला-२१, एव्हरशाईन मॉल, नॉर्थ मीटर कॅबीन, चिंचोली बंदर, लिंक रोडलगत, मालाड

अर्जदारांकरिता आणि वतीने शार्डनिंग सन पाँवर(तेलंगना) प्रायव्हेट लिमिटेड

भारत सरकार वित्त मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई २रा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, कुलाबा, मुंबई-४०० ००५ वसूली प्रक्रिया क्र. ८४ सन २०२१

परिक्र.: ७ पुढील दिनांक: २३.०८.२०२२

बँक ऑफ इंडियाप्रमाणपत्र धारक विरूध्द बिनित कुमार अखिलेश्वर आणि अन्यप्रमाणपत्र ऋणको मागणी सूचना

प्तन्माननीय पीठासिन अधिकारी, डीआरटी-I, मुंबई यांनी निर्गमित केलेल्या **मूळ अर्ज क्र. २४२** सन २०१७ मधील वसुली प्रमाणपत्रानुसार तुमच्याकडून व्याज आणि परिव्ययासह रु. ३,१२,१८,४१९/- (रुपये तीन कोटी बारा लाख अठरा हजार चारशे एकोणिस मात्र)

तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून १५ दिवसांत वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल.

ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे

बी) सचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वसलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेच्या संदर्भातील केलेला सर्व खर्च. प्रभार आणि परिव्यय

> सही / (आशु कुमार) वसली अधिकारी डीआरटी-।, मुंबई

मे. महालक्ष्मी एजेन्सीज् चे एकमेव प्रोप्रायटर राहणार रो हाऊस, शिवाजी मिनी मार्केट,

२. मे. महालक्ष्मी एजेन्सीज

सी विंग, वाशी प्लाझा, प्लॉट क्र. ८० आणि ८१, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

आयडीएफसी फर्स्ट बॅक लिमिटेड

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता भायडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात) सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेटपेट, चेन्नई-६०००३१.

र्. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२



प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लि. करिता

🔁 kotak बोटक महिंद्रा बँक लिमिटेड

शाखा कार्यालयः अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्णा जवळ,

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या जोडपत्र IV सहवाचेता नियम ८(१) अनुसार)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड,** बँकिंग रेग्यलेशन्स ॲक्ट. १९४९ च्या अर्थातील

बँकिंग कंपनी, जिचे <mark>नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा</mark>

(पू), मुंबई-४०० ०५१, महाराष्ट्र व शाखा कार्यालय स्थित येथे : अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुवें मार्ग, हॉटेल हरे कृष्णा जवळ, सांताक्रुझ (पू),

मुंबई-४०० ०९८, महाराष्ट्र चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप

. हायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्ुयरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट '') अंतर्गत व

सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचता नियम ८(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२.०९.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून जी पोहचली नाही आणि

वृत्तपत्र **बिझनेस स्टॅण्डर्ड आणि स्थानिक भाषेतील मुंबई तरुण भारत** मध्ये प्रकाशित करून ज्यांचा पत्ता येथे (१) मे. मॅमिलॉन टेक्स्टाईल मिल्स प्रा. लि. (कर्जदार) द्वारे त्यांचे संचालक श्री. अनिल मंगलानी (२) सौ. पुजा

. गंगलानी (हमीदार) (३) श्री. भरत कोठारी (हमीदार) (४) श्री. लिलाराम हरचंदराय रोहिरा (हमीदार) (५) सौ

माया लिलाराम रोहिरा (हमीदार) (६) श्री. संजय लिलाराम रोहिरा (हमीदार) (७) श्री. अशोक लिलाराम रोहिरा (हमीदार), येथे सुद्धा : ८०२, राज-ग्रॅण्ड्युअर हिरानंदानी हॉस्पिटल मागे हिरानंदानी गार्डन रमाबाई आंबेडकर नगर

गर्वई मुंबई–४०००७६ (८) सौ. अंजु संजय रोहिरा (हमीदार) (९) श्री. राकेश लिलाराम रोहिरा (हमीदार) (१०)

अशोक लिलाराम रोहिरा एचयएफ (हमीदार) (११) श्री. अनिल मंगलानी (हमीदार) सर्वांचा पत्ता येथे (अन. क्र

१ ते ११ करिता) :- प्लॉट क्र. १०, एमआयडीसी, सरवली, कल्याण भिवंडी रोड, कल्याण, ठाणे-४२१ ३११;

येथे सुद्धा (अनु. क्र. १, २ आणि ११ कारेता) : फ्लॅट क्र. ६०१, कमला हाईट्स, प्लॉट क्र. ए३, १४वा रस्त, आयडीबीआय बैंकेजवळ, साऊथ अवेन्यु रोड लगत, खार पश्चिम – ४०० ०५२; येथे सुद्धा (अनु. क्र. ४ ते ६,

र आणि ९ करिता) : फ्लॅट क्र. १६०१, तिवोली हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर, गणेश नगर, पवई, मुंबई-४०० ०७१

यांना सूचनेतील नमूद रक्कम सीआरएन क्र. ७५२२१८१० धारक कर्ज खाते **क्र. ५२११८२६७५३**,

०६६३टीएल०१०००००४९, ०६६३टीएल०१०००००५२ आणि ०६६३टीएल०१०००००६७ करिता

०१.०९.२०२१ रोजीप्रमाणे देय असलेली रु. ८,१३,४८,१६९.२० (रु. आठ कोटी तेरा लाख अट्ठेचाळीस हजार एकप्रे एकोणसत्तर आणि वीस पैसे मात्र) करिता एकत्रित सह त्याच्या प्रत्यक्ष बसुलीपर्यंत ०२.०९.२०२१ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार या रकमेची

परतफेड सदर मागर्णो सूचनेच्या प्रकाशनाच्या **तारखेपासून ६०** दिवसांत करण्यास सांगितले होते. वर नमूद

कर्जदार/सह-कर्जदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेर

याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा वरील

सदर रुल्सच्या नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या

विशेषत: उपरोल्लेखित कर्जदार/सह-कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी

मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह केलेल्या कोणताही व्यवहार हा **दी कोटक महिंद्रा बँक**

लिमिटेड ज्यांचा शाखा पत्ता येथे : अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी

गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्णा जवळ, सांताक्रुझ पूर्व मुंबई-४०० ०९८, महाराष्ट्र च्या खकम

सीआरएन क्र. ७५२२१८१० धारक कर्ज खाते क्र. ५२११८२६७५३, ०६६३टीएल०१००००००४९, ०६६३टीएल०१००००००५२ आणि ०६६३टीएल०१००००००६७ करिता ०१.०९.२०२१ रोजीप्रमाणे देव

असलेली रु. ८,१३,४८,१६९.२० (रु. आठ कोटी तेरा लाख अट्ठेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर आणि

वीस पैसे मात्र) एकत्रित सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत ०२.०९.२०२१ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत:- प्लॉट क्र. १०, एमआयडीसी सरवली, कल्याण भिवंडी

सांताकुझ (पू), मुंबई-४०० ०९८, (महा)

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना)

शक्तींच्या आधारे ०३.०८.२०२२ रोजी घेतला.

कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

रोड, कल्याण, ठाणे-४२१ ३११.

दिनांक: ०३.०८.२०२२

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी <mark>आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित</mark> **आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात)** कडून खालील नमुद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमुद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्जे करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी** कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल. अ. कर्ज खाते कर्जाचा कर्जदार आणि कलम १३(२) कलम १३ (२)

ı	ઝા.	कण खात	म खात कजाया कजदार आणि कलम ६३(१) कलम ६३ (१)		कलम इ३ (१)	। मळकताचा पत्ता		
١	क्र.	क्र.	प्रकार	सह-कर्जदारांचे	सूचनेची	सूचनेनुसार थकीत	थकीत	
l				नाव	तारीख	रक्रम		
l	۶.	२०९२४८६७	मिळकत	१. पंकज एन.	३०.०७.२०२२	आयएनआर	मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील सी.टी.एस. ६/१,	
ı		आणि	सापेक्ष	बोडके		१८,३१,३३८.६४/-	गाव मंडाळे, तालुका कुर्ला असलेल्या फ्लॅट क्र. ६०१,	
l		३४१९४५८५	कर्ज	२. प्रतिभा पंकज			मोजमापित २२५ चौ.फूट (बिल्टअप क्षेत्र), ६वा मजला, ए	
l				बोडके			विंग, बिल्डिंग क्र. ए-३, ओमकार दर्शन सीएचएसएल.,	
ı							शिवशाही पुनर्विकास प्रकल्प लि., तुर्भे मंडाळे, मानखुर्द, मुंबई-	
۱							४०००८८ असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	
ı								

तम्हाला यादारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासन ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्थ्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बॅंक लिमिटेड अशी ज्ञात) ला थकीत रक्षम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकर्तींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल.

दिनांक: ०६.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. आर्सिल ऑफिस : दि रूबी, १० वा मजला, २९,, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८.

<mark>वेबसाईट :</mark> www.arcil.co.in, **द्रध्वनी क्र.** ०२२–६६५८१३००, **सीआयएन**– यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४. स्थावर मिळकतीच्या लिलाव विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ८ पोट-नियम ६ अन्वये

मे. माधव स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग लि. (आर्सिल-एएआरएफ-।-२- ट्रस्ट-स्किम ए आणि आर्सिल-एएआरएफ-।-२- ट्रस्ट-स्किम बी) च्या कर्ज खात्यामधील थकबाकीच्या प्रदानात कसूर केल्यामुळे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ साफैसी ॲक्ट, २००२ (साफैसी ॲक्ट २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर गहाण मत्तेच्य वेक्रिकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः सर्व कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना सचना यादारे देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित

आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., तारणे धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **१) मे. माधव स्ट्रक्चरल इंजिनिअरींग** लि, २) श्री. लक्ष्मण एम चव्हाण, ३) श्री. राम एम चव्हाण, ४) श्री. रमेश एम चव्हाण, ५) श्री. प्रभाकर एम चव्हाण (मयत) द्वारा त्यांचे कायदेशीर वारस ६) श्रीम. सुरेखा लक्ष्मण चन्हाण आणि ७) श्री. रोहित पी. चन्हाण (मयत) द्वारे त्यांचे कायदेशीर वारस यांच्याकडून ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., तारण धनकोंना थकीत **रु. ६१,५८,४२,४०८/ - (एकोणीस एकसष्ट करोड अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार चारशे आठ मात्र)** जुलै ३१, २०२२ रोजीस सह त्यावरील व्याज च्या वसुली करिता **ऑगस्ट ३०, २०२२** रोजी ''जे आहे जसे आहे'' ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. **राखीव** किंमत रु. १,७५,००,०००/- (रुपये एक करोड पंच्याहत्तर हजार मात्र) आणि इसारा अनामत रक्कम रु. १७,५०,०००/- (रुपये सतरा लाख पन्नास हजार मात्र). निरिक्षणाची तारीख ही ऑगस्ट २२,२०२२ रोजीस स. ११.०० आणि सायं. ४.०० दरम्यान असेल.

मिळकतीचे वर्णन

अंतिम प्लॉट क्र. २२ए आणि २२बी, अंधरी तालूका, लालूभाई पार्क, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५८ वर बांधलेले पार्क विस्तास आणि कोट मध्ये ९ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ९०३, मोजमापित ५६७ चौ.फू. चटई क्षेत्र (पुर्नविकासित)(जुने वर्णन फ्लॅट क्र. बी-१३, २ रा मजला, पार्क दर्धन सीएचएस लि., लालुभाई पार्क समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८). विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया **ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लि.. तारण धनकोंची** वेबसाईट www.arcil.co.in मध्ये परविलेल

लिंकचा संदर्भ घ्यावा. आणि आर्सिल अधिकारी म्हणजेच कमल मिश्रा (+९१ ९८९९८२०७६०)/ आशुतोष गुप्त (+९१ ८६५७४२३५९५) यांना संपर्क साधणे.

कर्जदार /गहाणवटदार /हमीदार /सहकर्जदार आणि अनमती देणारे यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनयमाच्या कलम १३ च्या पोट-कलग (८) च्या तरतर्दीकडे वेधण्यात येत आहे. सदर विक्री काटेकोरपणे सदर प्रकाशनामध्ये असलेल्या आणि बोली/निविदा कागदपत्रांमध्ये असलेल्या अटी आणि शर्तीच्या अधिन . राहील. प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणतेही/सर्व बोली रदद करण्याचे हक्क राखून ठेवत आहेत. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ९(१) सहवाचता नियम ८(६) अन्वये १५ दिवसांची सूचना सुध्दा आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक: ऑगस्ट ६, २०२२

पाधिकत अधिकारी ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लि

युरो पॅनेल प्रॉडक्टस लिमिटेड सीआयएन : यु२८९३१एमएच२०१३पीएलसी२५११७६

नों. कार्यालय : ७०२, ७वा मजला, अरवली बिझनेस सेंटर, रामदास सुत्राळे रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२.

वेबसाईट : www.eurobondacp.com ईमेल : cs@eurobondacp.com दूरध्वनी : ०२२-२९६८६५०० व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात यावयाच्या

०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भातील माहिती

कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी व त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित १७/२०२०, ०५ मे, २०२० दिनांकित २०/२०२० आणि त्यानंतर जारी केलेली सर्क्युलर्स व जगदी अलिकडे जारी केलेले ०५ मे, २०२२ दिनांकित २/२०२२, सेबीने जारी केलेले १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/पी/२०२२/६२ व ह्या संदर्भात जारी केलेली अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख ''सर्क्युलर्स'' च्या अनुपालनांत शुक्रवार, ०९ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ०४.०० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केजी जाणार आहे, एका सामाईक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत होणार आहे.

एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष (आव) २०२१–२२ साठी वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यांत येतील. त्या कंपनीची वेबसाईट <u>https://www.eurobondacp.com/investor-relation</u> स्टॉक एक्सचेंज म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर आणि कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट साठीच्या वार्षिक अहवालासह ०९व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती त्यासाठी विनंती करणाऱ्या सभासदांना पाठवल्या जातील.

सभासद इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडळेल्या कामकाजावर त्यांची मते देऊ शकतील (ई-व्होटींग) डिमटेरिअलाईन्ड वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक करणाऱ्या सभासदांनी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत अशा सभासदांसाठी दुस्स्थपणे मतदानासह (''रिमोट ई-व्होटींग'') मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने मत दिले नसेल अशा एजीएमल हजर राहणाऱ्या सभासदांना एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देणे शक्य होईल.

ई-मेल ॲडेस अद्ययावत करण्यासाठी निर्देश: (ए) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद : लिंक इनटाईमकडे ई-मेल ॲड्रेस नोंदवून. इन्ट्हेस्टर सर्व्हिसेस टॅब येथे त्यांची वेबसाईट www.linkintime.co.in वरील लिंक वर क्लीक करून ई-मेल रजिस्ट्रेशन मथळा निवडा आणि त्यातील मार्गदर्शनाप्रमाणे नोंदणी प्रक्रिया अनुसरा सभासदांनी कृपया नाव, डीपी आयडी, क्लायंट आयडी/पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील प्रवावेत. कोणतीही शंका

(बी) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनी कड़न सर्व दळणवळण प्राप्त करण्यासाठी डीपीज नी विहित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून संबंधित डीपीज कडे डिमॅट धारणाच्या संबंधात त्यांचे ई-मेल आयडी नोंटणी/अद्ययावत करून.

> युरो पॅनेल प्रॉडक्टस लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशावरुन दीपिका मिस्त्री

कामना तिवार्र

सभासदांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, एजीएमच्या सूचनेत मांडण्यात येईल ते कामकाज करण्यासाठी कंपनीची ०९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएप)

वरील सर्क्युलर्स च्या अनुपालानांत ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीजीज) कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना ०९ व्य

ई-व्होटींग मार्फत मते देण्याची पद्धत :

असल्यास, mt.helpdeskfiilinkintime.co.in येथे लिंक इनटाईम ला एक ई-मेल पाठवा.

सभासदांनी कृपया एजीएमची सूचना आणि विशेषकरुन एजीएममध्ये सामील होण्याचे निर्देश, एजीएम मध्ये रिमोट ई–व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धत याबाबत काळजीपर्वक वाचावे

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

दिनांकः ०६.०८.२०२२ ठिकाणः मुंबई

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **१ ऑगस्ट, २०२२** रोजी दिले.

१. बिनित कुमार अखिलेश्वर

सेक्टर १२, प्लॉट-जी-८३, खारघर, नवी मुंबई-४१० २१०.

आणि येथे सुद्धा शॉप क्र. सी-११४, तळ मजला, सी विंग, वाशी प्लाझा, प्लॉट क्र. ८० आणि ८१, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

रो हाऊस. शिवाजी मिनी मार्केट.सेक्टर १२. प्लॉट-जी-८३, खारघर, नवी मुंबई-४१० २१०. आणि येथे सुद्धा

शॉप क्र. सी-११४, तळ मजला,

डीआयएन : ०८०४६९६७

गोरथी सुब्रमन्या सर्मा भास्करा वीरा वेंकटा सत्या

....याचिकाकर्ते

मंबई यांना अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे. रजिस्टर्ड पोस्टाने पाठव् शकतात:

पश्चिम-मुंबई, मुंबई शहर-४०००६४, महाराष्ट्र, भारत च्या बाबीमध्ये

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६/०८/२०२२

> कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड **नोंदणीकत आणि निगम कार्यालय:** ५०२. टॉवर-ए. पेनिन्सल्ला बिझनेस पार्क. सेनापती बापट मार्ग. लोअर परेल. मंबई-४०००१३ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-११०००५.

जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) प्राधिकत अधिकारी या नात्याने. सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकारी द्वारे मागणी सचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

प्लएनएचएलएआरजी००००२४३१९ औरंगाबाद शाखा) बाप्पासाहेब रमेश देशमुख (कर्जदार) तेजश्री दीपक राणे (सह कर्जदार) र (कर्ज खाते क्र. एलएनएचएलकंओएल००००३८२१ केल्हापूर शाखा) नवीसाब इमामसाव नदाफ (कर्जदार) सलीम नवीसाव नदाफ (कर्जदार) सलीम नवीसाव नदाफ (कर्जदार) र (कर्ज खाते क्र. एलएनसीजीएचएनएएसएचएल००००० ००४६६ नाशिक शाखा) भूपेंद्र पोषट महाजन (कर्जदार) प्रिमल भूपेंद्र महाजन, (सह कर्जदार) र (कर्ज खाते क्र. एलएनएचएलएसएचआय००००१८५ १४६००४ चे सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध :- पूर्व:- प्रि. इ.१., ४१था मजला, कुळश्री रेसिडेन्सी, प्लॉट क्र.१२, ४था मजला, कुळश्री रेसिडेन्सी, प्लॉट क्र.१२, ४वाटपुढ, जेडी सावंत हाय स्कूलमागे, पाथडीं, तालु व जिल्हा नाशिक, महाराष्ट्र-४२२०१० चे सर्व भाग आणि विभाग. र (कर्ज खाते क्र. एलएनएचएलएसएचआय००००१८५ १३ श्रीरामपूर शाखा) सागर रवींद्र शंकर निकम, माधुती सागर निकम (सह कर्जदार) प्रत्माप्त प्राचा) संजय भानुदास बर्डे (कर्जदार) प्रत्माप्त क्र.११६/४ प्रत्माप्त क्र.११६/३ प्रत्माप्त क्र.११५, प्रिचम:- रस्ता, उत्तर:- रस्ता, दिलण:- श्री. गणेश निकम यांची मिळकत मिळकत क्र.११६/३ प्रत्माप्त महाराष्ट्र-४२३१०७ वे सर्व भाग महाराष्ट्र-४३१०० विभाग.सीमाबद्ध :- पूरं:- क्र.११५, प्रत्माप्त क्र.११६/३	अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख
एलएनएचएलकेओएल००००३८२१ उजलाईवाडी, तालु कारवीर, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र १९,२९,९२०/- १९,२९,९२०/- १९,००० चे सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध :- पूर्व:- एलंट क्र.५, पश्चिम:- श्री दळवी यांची मिळकत, उत्तर:- श्री पाटील यांची मिळकत, दक्षिण:- श्री दळवी यांची मिळकत कंदार) १९,२९,९२०/- १९,२९,९००, ज्रा पाटील यांची मिळकत, दक्षिण:- श्री दळवी यांची मिळकत कंदार) १०-०५-२०२२ ०४-०८ १००० १८५ हक. १९,००० हुण्या स्वीट्युहे, जेडी सावंत हाय स्कूलमागे, पार्थां देवळाली गरिड, पार्थां गावजवळ, मोजे पार्थां, तालु व जिल्हा गश्चिम भूपेंद्र महाजन (कर्जदार) १८,००० ५००० १००० १००० हे० हेड सावंत हाय स्कूलमागे, पार्थां देवळाली गरिड, पार्थां गावजवळ, मोजे पार्थां, तालु व जिल्हा गश्चिम महाजन, (सह कर्जदार) १०-०५-२०२२ ०४-०८ १००२ हेड श्रीरामपूर शाखा) १८,००० ५००० हेड हेड सावंत हाय स्कूलमागे, पार्थां देवळाली गरिड, पार्थां गावजवळ, मोजे पार्थां, तालु व जिल्हा गारिक, महाराष्ट्र-४२२०० चे सर्व भाग आणि विभाग. १०-०५-२०२२ ०४-०८ हेड श्रीरामपूर शाखा) १०-०५-२०२२ हेड	9.	एलएनएचएलएआरजी००००२४३१९ औरंगाबाद शाखा) बाप्पासाहेब रमेश देशमुख (कर्जदार)	बाजूला, सुर्योदय आरएमसी प्लान्टजवळ, गाव दोने, वांगणी पश्चिम, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३ धारक जिमनीवर असलेले आणि वसलेले स्थित द्वारकामाई साई नगर अशा ज्ञात इमारतीमधील ए विंग, फ्लॅट क्र. २०३, क्षेत्र मोजमापीत २७४ चौ.फु., २रा मजला, चे	₹.	08-05- 2022
एलएनसीजीएचएनएएसएचएल००००० क.०६, सर्वे क्र.३०८/ए/६, सीटी सर्वे क्र.११८०, कृष्णा स्वीट्रपुढे, जेडी सावंत हाय स्कूलमागे, पाथर्डी देवळाली रोड, पाथर्डी गावजवळ, मौजे पाथर्डी, तालु व जिल्हा नाशिक शाखा) भूपेंद्र पोपट महाजन (कर्जदार) पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ । एलएनएचएलएसएचआय००००१८५ पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ । एलएनएचएलएसएचआय००००१८५ पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ र०२२ । पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ र०२२ । पिळकत प्रताप्र शाखा) पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ र०२२ । पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ र०२२ पिळकत क्र.११६/४, सीटीएस क्र३८३, हनुमान ए०-०५-२०२२ र०२२ प्रताप्र स्वारंग महाराष्ट्र-४१४६०४. च सर्व माग आणि विभाग सीमाबद्ध :- पूर्व:- श्री नाईक यांची मिळकत मळकत क्र.११५, परिचम:- रस्ता, उत्तर:- रस्ता, दक्षिण:- श्री गणेश निकम यांची मिळकत मळकत क्र.११६/४ एसआर क्र.२७२/५, प्लॉट क्र.२१३, दुसरा मजला, फ्लॅट एल-०५-२०२२ र०२२ एलएनएचएलएसएचआय०००२०८ स्वं भाग आणि विभाग सीमाबद्ध :- पूर्व:- कैलाश बबन सुइ,१९,५४०/- संजय भानुदास बर्डे (कर्जदार) प्रताप कर्नाप्र प्रताप्र प्रताप्र प्रताप्र श्री गरेकर यांची प्रताप्र प्रताप्र प्रताप्र विभाग सिंपा क्रिक्स यांची सिंपा विभाग सिंपा विभाग सिंपा क्रिक्स यांची सिंपा क्रिक्स क	?	एलएनएचएलकेओएल०००००३८२१ कोल्हापूर् शाखा) नबीसाब इमामसाब नदाफ (कर्जदार) सलीमा नबीसाब नदाफ (सह	उजलाईवाडी, तालु कारवीर, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र- ४१६००४ चे सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध :- पूर्व:- प्लॉट क्र.५, पश्चिम:- श्री दळवी यांची मिळकत, उत्तर:- श्री पाटील यांची मिळकत, दक्षिण:- श्री दळवी यांची मिळकत	₹.	08-0८- २०२२
एलएनएचएलएसएचआय००००१८५ मंदिराजबळ, तारवाडी, कुकाना, गेवर्स्ड रोड, कुकाना, तालु १३ श्रीरामपूर शाखा) सागर रवींद्र निकम (कर्जदार) तवींद्र शंकर निकम, माध्री सागर निकम (सह कर्जदार) प्रकार क. ११५, पश्चिम: स्ता, उत्तर: - स्ता, दक्षिण: श्री. गणेश निकम यांची मिळकत मिळकत क्र.११६/३ ५ (कर्ज खाते क्र. एलएनएचएलएसएचआय००००२०८ ६० श्रीरामपूर शाखा) संजय भानुदास बर्डे (कर्जदार) मंदिराजबळ, तारवाडी, कुकाना, गेवरई रोड, कुकाना, तालु १२,५५५,७००/ क्र.१५५, प्लिंट क्र.११५, दुसरा मळला, पल्ट एलएनएचएलएसएचआय००००२०८ ६० श्रीरामपूर शाखा) संजय भानुदास बर्डे (कर्जदार)	ps.	एलएनसीजीएचएनएएसएचएल००००० ००४६६ नाशिक शाखा) भूपेंद्र पोपट महाजन (कर्जदार)	क्र.०६, सर्वे क्र.३०८/ए/६, सीटी सर्वे क्र.११८०, कृष्णा स्वीट्पुढे, जेडी सावंत हाय स्कूलमागे, पाथडीं देवळाली रोड, पाथडीं गावजवळ, मौजे पाथडीं, तालु व जिल्हा	₹.	08-0८- २०२२
एंलएनएचएलएसएचआय००००२०८ क्र.३, रहाटा, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र-४२३१०७ चे ह. २०२२ ६० श्रीरामपूर शाखा) सर्व भाग आणि विभाग.सीमाबद्ध :- पूर्व:- कैलाश बबन संजय भानुदास बर्डे (कर्जदार) सडफाळ यांची मिळकत, पश्चिम:- श्री गडेकर यांची	8	एलएनएचएलएसएचआय००००१८५ ९३ श्रीरामपूर शाखा) सागर रवींद्र निकम (कर्जदार) रवींद्र शंकर निकम, माधुरी सागर निकम (सह कर्जदार)	मंदिराजवळ, तारवाडी, कुकाना, गेवरई रोड, कुकाना, तालु अहमदनगर, महाराष्ट्र-४१४६०४. चे सर्व भाग आणि विभाग.सीमाबद्ध :- पूर्व:- श्री नाईक यांची मिळकत मिळकत क्र.११५, पश्चिम:- रस्ता, उत्तर:- रस्ता, दक्षिण:- श्री. गणेश निकम यांची मिळकत मिळकत क्र.११६/३	₹.	9099 8099
ज्याता सजय बड, (सह कजदार) मिळकत, उत्तर:- श्रा गडकर याची मिळकत, दक्षिण:- रस्ता. त्रिकाण: महाराष्ट्र, दिनांक: ०६-०८-२०२२ सही/- (प्राधिकृत अधिकारी), कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) क		एलएनएचएलएसएचआय००००२०८ ६० श्रीरामपूर शाखा) संजय भानुदास बर्डे (कर्जदार) ज्योती संजय बर्डे, (सह कर्जदार)	क्र.३, रहाटा, जिल्हा अहमद्भगर महाराष्ट्र-४२३१०७ चे सर्व भाग आणि विभाग.सीमाबद्ध :- पूर्व:- कैलाश बबन सङफाळ यांची मिळकत, पश्चिम:- श्री गडेकर यांची मिळकत, उत्तर:- श्री गडेकर यांची मिळकत, दक्षिण:- रस्ता.	रु. १६,१९,५४०/-	0१-0८- २०२२

जीई पावर इंडिया लिमिटेड सीआयएन : एलं७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंदणीकृत कार्यालय : रिगल मॅग्नम बिझनेस सेंटर्स, ११ वा मजला, प्लॅटीना, ब्लॉक जी, प्लॉट सी-५९,

बीकेसी, वांद्रे (पू.), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०५१. दूर. क्र. +९१ २२ ६८८४१७४१

वेबसाइट: www.ge.com/in/ge-power-india-limited सभासदांना सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभा. परोक्ष ई-मतदानाची माहिती, अभिलेख तारीखा व बुक क्लोजरची तारीखा कंपनीच्या सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, जीई पावर इंडिया लिमिटेड (कंपनी) यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारणा सभा (एजीएम) अन्य लागू कायदा नियमावली/सर्क्युलर्स व कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचन निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजी आणि १३ मे, २०२२ दिनांकित सेबी सर्क्युलर-सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ च्या अनुपालन दिनांक २६ जुलै. २०२२ रोजीच्या ३०व्या एजीएमच्य सचनेत (एजीएमची सचना) नम्द केलेले कामकाज पार पाडण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') मार्फत किंवा अदर ऑडिओ

व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ४.३० वा. घेण्यात येणार आहे. कंपनीच्या सभासदांना कंपनी ॲक्ट, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक कंपनीचे बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ ते मंगळवार ३० ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या

हेतकरिता बंद राहिल. सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरण पत्र सह मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि त्याच्या जोडलेले इतर आवश्यक दस्तावेज हे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांचेकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीने पाठविलेले आहेत. वरील सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट (www.ge.com/in/ge-power-india-limited), वर स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.nseindia.com आणि www.bseindia.com) वर सुद्धा उपलब्ध होतील. ज्या सभासदांना वरील सदर दस्तावेज प्राप्त झालेले नाहीत ते कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात. किंवा २२ जुलै, २०२२ रोजी मिंट (ऑल इंडिया आवृत्ती), फ्री प्रेस जर्नल, (मुंबई आवृत्ती) आणि नवशक्ती (मराठी आवृत्ती) वृत्तपत्रात कंपनीने प्रकाशित केलेल्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील माहितीकरिता सूचनेत नमूद केलेल्या पद्भतीने त्यांचे ई–मेल पत्ते नोंदवून/अपडेट करून ते प्राप्त करू शकतात. वरील सदर सूचना/वृत्तपत्रांची प्रत वरील सदर स्टॉक

एक्स्चेंज आणि कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.. कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद, १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार कंपन्या (प्रशासन व व्यवस्थापन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिंटिंग्ज (एसएस-२) व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुदीनुसार कंपनीला केफिन टेक द्वारे पुरविलेल्या परोक्ष ई-मतदान सेवेमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम (परोक्ष ई-

मतदान) द्वारे मतदानाचा त्यांच्या हक्क वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. परोक्ष ई-मतदान शनिवार, दि. २७ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल व सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ५.००

वा. संपेल. परोक्ष ई-मतदान मोड्यल सदर खांडामध्ये विहित वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल. ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार २३ ऑगस्ट, २०२२ रोजीस लाभकारी मालक/सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील ते परोक्ष ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. कोणीही व्यक्की जे एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ ऑगस्ट, २०२२

टेक कडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते परोक्ष ई–मतदानामार्फत मतदान करण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना केफिनटेक द्वारे पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत

रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>evoting@kfintech.com</u> येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. युजर

०. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाच्या संदर्भात हेल्प आणि फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज),चा संदर्भ घेवू शकतात. आणि ई-मतदान युजर मॅन्युअल https://evoting.kfintech.com (केफिनटेकची वेबसाईट)च्या डाऊन्लोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा (०४०) ६७१६ २२२२, evoting@kfintech.com येथे संपर्क करावा किंवा पुढील कोणत्याही स्पष्टिकरणाकरिता केफिनटेकच्या टोल फ्री

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जीई पावर इंडिया लिमिटेड यांच्याकरिता

ठिकाण : नॉएडा दिनांक: ०५ ऑगस्ट. २०२२

क्र. १८००-३०९४-००१ वर संपर्क करावा.

आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याची तपशिलवार प्रक्रिया एझीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. सभासदाने ई–मतदानासाठी केफिन एजीएममध्ये मतदान करणे शक्य होईल ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजर राह् शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान